



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ११, अंक ४४(३)]

शुक्रवार, मार्च २८, २०२५/चैत्र ७, शके १९४७

[पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १२५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सार्वजनिक बांधकाम विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक २८ मार्च, २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र मोटर वाहन कर अधिनियम.

क्रमांक खाक्षेस-२००८/प्र.क्र. ८०/भाग-२/रस्ते ९.— महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम, (१९५८ चा ६५) यांच्या कलम-२० ची पोट-कलमे (१-अ), (१-ब), (१-क), (१-ड) आणि (१-इ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्याला समर्थनीय करणाऱ्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे घोषित करते की, खालील अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये अनुक्रमे विनिर्दिष्ट केलेल्या प्रकाराच्या मोटार वाहनांवर आणि वाहनांकडून ओढून नेल्या जाणाऱ्या अनुयानांवर, खाजगीकरणाच्या माध्यमातून "डी.बी.एफ.ओ.टी." या योजनेतून मेसर्स ईसीए ईन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, उल्हासनगर, ठाणे यांनी स्वखर्चाने व शासन सहभागासह जाम-वरोरा-चंद्रपूर रस्ता (राज्य महामार्ग क्र. २६४) कि.मी. ०/००० ते ४०/००० रस्त्याचे चौपदरीकरण करणे भाग-जाम ते वरोरा एकूण लांबी ४०.०० किमी या रस्त्यावरील अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये त्यांच्या समोर विनिर्दिष्ट केलेल्या दराने दिनांक ०१ एप्रिल, २०२५ पासून दिनांक ३१ मार्च, २०२८ पर्यंतच्या कालावधीसाठी कि.मी. ८/४०० येथे आरंभा गावाजवळ बांधण्यात आलेल्या पथकर वसुली स्थानकावर पथकर शुल्क वसुली करण्याकरिता प्राधिकृत करण्यात येत आहे.

अनुसूची

अ. क्र.	वाहनाचा प्रकार	पथकराचे प्रती फेरीचे दर रुपये
		०१.०४.२०२५ ते ३१.०३.२०२८
(१)	(२)	(३)
१	स्कुटर, मोटार सायकल, वाहन चालक वगळून तीन आसनी प्रवासी रिकशा, रिकाम्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर.	पथकर नाही
२	मोटर वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) मध्ये नमूद केल्याप्रमाणे हलकी मोटार वाहने,-	
	(अ) कार, जीप, टाटा सुमो, कमांडर, ट्रॅक्स, वाहन चालक वगळून सहा आसनी प्रवासी रिकशा, व इतर तत्सम (चालक वगळून बारापर्यंत प्रवासी क्षमता असलेली) वाहने;	पथकर नाही
	(ब) मिनी बस किंवा तत्सम वाहने (चालक वगळून बारापेक्षा जास्त पण वीसप्रवासी क्षमते पर्यंत) आणि क्र. १, ३ व ४ येथे नमूद केलेल्या वाहनांव्यतिरिक्त माल वाहतूक करणारी वाहने.	१३०.००
३	ट्रक (दोन आसांचे), बस.	२६०.००
४	मोटर वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे अवजड माल वाहने व अवजड प्रवासी वाहने जसे अनुक्रमांक ३ मध्ये नमूद केलेले वाहने वगळता बहुआसांची वाहने.	४४०.००

टीप:-

१. पथकर शुल्काच्या दरामध्ये खालीलप्रमाणे सूट देण्यात येईल :-

- (१) पथकराच्या पन्नास कुपन्सची पुस्तिका आगाऊ खरेदी करणाऱ्यास पुस्तिकेच्या किंमतीमध्ये दहा टक्के सवलत देण्यात येईल.
- (२) पथकराच्या शंभर कुपन्सची पुस्तिका आगाऊ खरेदी करणाऱ्यास पुस्तिकेच्या किंमतीमध्ये वीस टक्के सवलत देण्यात येईल.
- (३) वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी परतीच्या प्रवासाचे व दैनिक पासाचे दर हे त्या वाहनाच्या एकेरी प्रवास दराच्या अनुक्रमे दीड पट व अडीच पट राहतील. परतीच्या प्रवासाचा पास व दैनिक पास हा ज्या दिवशी पास काढला जाईल त्या दिवशीच्या रात्री १२.०० वाजेपर्यंत ग्राह्य राहिल.
- (४) मासिक पासाचे दर एकेरी प्रवास दराच्या पन्नास पट राहतील.
- (५) पथकर स्थानकापासून ५ कि.मी. त्रिज्येमधील स्थानिक वाहनांना पथकराच्या एकेरी दराच्या १० पट दराने मासिक पासची तरतूद (वरील वाहन प्रकार अनुक्रमांक ३ व ४ वगळून) करण्यात यावी (ही सवलत फक्त स्वतःच्या मालकी वाहनांकरीता राहिल) :-
- (अ) सदर वाहनाची नोंदणी त्या परिसरात केलेली असावी.
- (ब) सदर वाहन त्या परिसरात नोंदणी केलेले नसल्यास ज्या व्यक्तीच्या नावाने वाहन आहे तो त्या परिसरातील रहिवाशी असल्याबाबत रेशन कार्डाचा किंवा अन्य पुरावा देणे आवश्यक राहिल.

२. खालील वाहनांना पथकरातून सूट देण्यात येईल :-

- (१) भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल व वाहनांना लाल दिवा अनुज्ञेय असलेल्या अति महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींची वाहने.

(२) लोकसभा व राज्यसभेचे विद्यमान सदस्य तसेच महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य प्रवास करीत असलेली वाहने.

(३) लोकसभा व राज्यसभेचे माजी सदस्य तसेच महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सदस्य प्रवास करीत असलेली वाहने.

(४) महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) प्रवासी बसेस.

(५) स्कूल बसेस.

(६) केंद्र व राज्य शासनाची वाहने

(७) लष्कराच्या मालकीची वाहने.

(८) पोलीस विभागाची वाहने.

(९) टपाल आणि तार खात्याची वाहने.

(१०) रुग्णवाहीका.

(११) शववाहीका.

(१२) अग्निशमन दलाची वाहने.

३. पथकर दराचा फलक पथकर नाक्यावर सर्वाना दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावा. तसेच वाहन धारकांस प्रत्येक वेळी पथकर शुल्क वसुलीची संगणकिकृत पावती देण्यात यावी.

४. सर्व पथकर नाक्यांवर सर्वाना दिसेल अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक फलक लावण्यात यावा.

५. सदर अधिसूचनेच्या उद्देशाकरिता, मेसर्स ईसीए इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, उल्हासनगर जिल्हा ठाणे यांना जाम- वरोरा- चंद्रपूर रस्ता (राज्य महामार्ग क्र.२६४) कि.मी. ०/००० ते ४०/००० या रस्त्यावरील कि.मी. ८/४०० येथे आरंभा गावाजवळ बांधण्यात आलेल्या पथकर स्थानकावर, पथकर शुल्क गोळा करण्याचा व पथकर शुल्काची संपूर्ण रक्कम ठेवून घेण्याचा हक्क प्रदान करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रज्ञा वाळके,
शासनाच्या उपसचिव.

PUBLIC WORKS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400032, dated the 28th March 2025.

NOTIFICATION**MAHARASHTRA MOTOR VEHICLES TAX ACT.**

No.PSP-2008/CR-80/Part-II/Road-9.— In exercise of the powers conferred by sub-sections (1-A), (1-B), (1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958), and all of other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby declares that, the toll shall be levied, on the classes of motor vehicles specified in column (2) of the Schedule appended hereto, passing over the section of the Jam - Warora - Chandrapur Road, State Highway No. 264, newly strengthened and four laned from kilometers 0/00 to 40/000, section from Jam to Warora under the “Design, Built, Finance, Operate and Transfer (D.B.F.O.T.) Basis” by M/s ECA Infrastructure India Private Limited, Ulhasnagar, District Thane, at their expenses, at the rates specified against each of the said motor vehicles in column (3) of the said Schedule, with effect from the 1st April 2025 and ending on the 31st March 2028, at toll collection centre constructed at kilometer 8/400 near Arambha Village on said Road.

Schedule

Sr. No.	Particulars of Motor Vehicles	Rate of toll per trip (in rupees)
		01.04. 2025 to 31.03.2028
(1)	(2)	(3)
1	Scooter, Motor Cycle, Moped or any other two wheeler, Tractor and Tractor with unladen trolley, Auto-Rickshaw permitted to carry three passengers, excluding driver.	NIL
2	Light motor vehicles as defined in the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988),	
	(a) Car, Jeep such as Tata Sumo, Trax, Commander and any other similar vehicles having carriage capacity upto twelve passengers, excluding driver and Six Seater Rickshaw (<i>Tum-Tum</i>) etc;	NIL
	(b) Mini Bus or any other similar vehicles having carriage capacity of more than twelve and upto twenty passengers excluding driver and goods carriage vehicles, except vehicles included in entries at serial numbers 1,3 and 4.	130.00
3	Trucks (two axles), Buses.	260.00
4	Heavy goods vehicles and heavy passenger motor vehicles defined in the Motor Vehicle Act, 1988(59 of 1988), such as multi-axle vehicles except vehicles covered by the entry at serial number 3 above.	440.00

Notes. –

1. Concessions in rates of toll are as given below, namely :—

(i) Ten per cent. rebate will be given to the purchaser of booklet containing fifty coupons in advance.

(ii) Twenty per cent. rebate will be given to the purchaser of a booklet containing hundred coupons in advance.

(iii) For frequently traveling vehicles, return and daily pass will be 1.5 times and 2.5 times of their respective one way travel rates. Return journey pass and daily pass will be valid up to 12.00 hours at midnight for the day of issuing the pass.

(iv) Rate of monthly pass will be fifty times of their respective one way travel rates.

(v) The monthly pass concession shall be given to the local vehicles (except for types of vehicles mentioned in serial numbers 3 and 4 of the Schedule above) within the radius of 5.00 kilometers from the toll collection centre and shall be charged Ten times of single journey rate subject to the following conditions (This concession will be valid only for own vehicles) :-

(a) the vehicle shall be registered within that area;

(b) if it is not so then the owner shall give proof of residence by producing ration card or any other the proof of residence.

2. The following types of vehicles are exempted from payment of toll, namely :-

(i) VVIP vehicles carrying President of India, Vice-President of India, Governor of State, Public Representatives entitled for red lamp on their vehicles.

(ii) Vehicles carrying sitting Members of Parliament, Maharashtra Legislative Assembly and Maharashtra Legislative Council.

(iii) Vehicles carrying Ex-Member of Parliament, Maharashtra Legislative Assembly, Maharashtra Legislative Council.

(iv) Buses of the Maharashtra State Road Transport Corporation (ST).

(v) School Buses.

(vi) State and Central Government vehicles.

(vii) Defence vehicles.

(viii) Police Department vehicles.

(xi) Post and Telegraph Department vehicles.

(x) Ambulances.

(xi) Hearses.

(xii) Fire fighting vehicles.

3. The above mentioned rates shall be displayed on boards clearly visible to the people in the vicinity of the toll collection centre. A receipt shall be issued on each and every occasion of recovery of toll.

4. Electronic Display Board clearly visible to the people shall be installed in vicinity of toll collection centre.

5. For the purpose of this notification, M/s ECA Infrastructure India Private Limited, Ulhasnagar, District Thane is authorized to collect and retain the amount of toll at the toll collection center constructed at kilometer 8/400 near Arambha Village on Jam-Warora-Chandrapur Road, State Highway Number 264, kilometer 0/00 to kilometer 40/000 for the above mentioned period.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PRADNYA WALKER,
Deputy Secretary to Government.